

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गं प्रवर्ग
आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत
व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळून आरक्षणाचे
फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत
व्यक्ति / गट (क्रिमीलेअर) वगळण्याबाबतचे निकष व
कार्यपद्धती यांचे एकत्रिकरण व सुसुनिकरण.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक: सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२ /विजाभज-१

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २५ मार्च, २०१३

- वाचा :- (१) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिहन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/१३ -इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३.
- (२) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्र सीबीसी-१०९४/ प्र.क्र.८६/ मावक-५, दिनांक १६ जून, १९९४
- (३) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, क्र सीबीसी-१०९४/ प्र.क्र.८६/ मावक-५, दिनांक ५ जून, १९९७
- (४) शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र सीबीसी-१०/ २००१/ प्र.क्र. १२०/ मावक-५, दिनांक १ नोव्हेंबर, २००१
- (५) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिहन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्र. - ३६०३३/४/९७ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक २५ जुलै, २००३.
- (६) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिहन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन पत्र क्रमांक - ३६०३३/५/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४
- (७) शासन पत्र सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र सीबीसी-१०/ २००४/ प्र.क्र. ६८७/ मावक-५, दिनांक २९ ऑक्टोबर, २००४
- (८) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र सीबीसी-१०/ २००६/ प्र.क्र. १२२/ मावक-५, दिनांक २० ऑक्टोबर, २००६.
- (९) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिहन्सेस अॅण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अॅण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४

- २
- (१०) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग,
क्र सीबीसी-१०/२००८/ प्र.क्र.६९७/ मावक-५, दि. १३ जानेवारी, २००९
- (११) शासन पत्र सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य
विभाग, क्र सीबीसी-१०/ २००८/ प्र.क्र. ६९७/ मावक-५, दिनांक २७
फेब्रुवारी, २००९.
- (१२) शासन पत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र इमाव-२०१३/
प्र.क्र.१/ विजाभज-१, दिनांक २२ जानेवारी, २०१३.

प्रस्तावना :- मा.सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी व इतर - रिट याचिका क्र. ९३०/९० च्या अनुषंगाने दि.१६/११/१९९२ रोजी दिलेल्या आदेशानुसार केंद्र शासनाने इतर मागासवर्ग प्रवर्गांकरीता क्रिमिलेअरचे तत्व मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिहन्सेस ॲण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंग) यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/९३ - इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये लागू केले आहे. केंद्र शासनाने सदर कार्यालयीन ज्ञापनान्वये इतर मागासवर्ग प्रवर्गास आरक्षणाचे फायदे देण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गांतील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिंना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (**Non-Creamy Layer Certificate**) देण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात निकष विहीत केलेले आहेत. तसेच सदर निकषासंदर्भात केंद्र शासनाने त्यांच्या दिनांक १४ ऑक्टोबर, २००४ व दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ च्या कार्यालयीन पत्र व ज्ञापनान्वये वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलेले आहे. सदरहू कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेले सर्व आदेश / स्पष्टीकरण राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १६ जून, १९९४, दि. ५ जून, १९९७, दि. १ नोव्हेंबर, २००१, दि. २९ ऑक्टोबर, २००४, दि. २० ऑक्टोबर, २००६, व दि. १३ जानेवारी, २००९, दि. २७ फेब्रुवारी, २००९ अन्वये तसेच दिनांक २२ जानेवारी, २०१३ च्या शासन पत्रान्वये अंमलात आणले आहेत.

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम २००१, (सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८) अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गांमधील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून उर्वरित विमुक्त जाती व भटक्या जमातीसह इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत तसेच उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन- क्रिमिलेअर) प्रमाणपत्रे देण्याच्या कार्यपद्धतीबाबत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व शासन निर्णय / परिपत्रक / पत्र याद्वारे वेळोवेळी ज्या सूचना / आदेश देण्यात आले आहेत त्या सर्व शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्र यांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :- वरील वाचा येथील शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्रान्वय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत तसेच उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन- क्रिमिलेअर) प्रमाणपत्रे निर्गमित करण्याच्या कार्यपद्धती संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आतापर्वतच्या सर्व शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन ज्ञापनांचे / शासन पत्रांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण करून सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक असे अद्यायावत आदेश या शासन परिपत्रकान्वये देण्यात येत आहेत.

२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या प्रमाणपत्राच्या वेधतंचा कालावधी आणि सदर प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गट यामध्ये मोडत नसल्याच्या नॉन - क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या वेधतंचा कालावधी याबाबत पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबावण्यात यावी. -

- (i) एखादा उमेदवार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छित असेल तर सक्षम प्राधिकान्याकडून त्याला / तीला विहित नमुन्यातील " विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणानुसार नियुक्ती करतांना नियुक्ती प्राधिकान्याने सदर उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करावी आणि सदर उमेदवार विहित केलेल्या विशिष्ट निर्णायक (crucial) तारखेस उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गटात मोडत नसल्याची पडताळणी करावी.
- (ii) एखाद्या पदाकरीता अर्ज दाखल करावयाची / स्विकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरीता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक (crucial) तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात यावी.
- (iii) एखाद्या पदाकरीता अर्ज दाखल करावयाची / स्विकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरीता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक (crucial) तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात यावी.
- (iv) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाचा फायदा घेण्यास अपात्र असलेल्या एखाद्या उमेदवारास सदर आरक्षणाचा फायदा घेता येऊ नये याची दक्षता घेण्याकरीता सक्षम प्राधिकान्याकडून त्या उमेदवारास निर्गमित करण्यात आलेल्या विहित नमुन्यातील प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील जातीमध्ये असल्याबाबतचे आणि उन्नत आणि प्रगत गट / व्यक्ति यामध्ये मोडत नसल्याबाबतचे एक शपथपत्र संबंधित उमेदवाराकडून घेण्यात

यावे. (याबाबतचा शपथपत्राचा नमुना परिशिष्ट "ब" व परिशिष्ट "क"येथे जोडण्यात आला आहे.)

३. सोबतच्या परिशिष्ट - "अ" मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या व स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने सर्व सक्षम प्राधिकायांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

४. उप विभागीय अधिकारी (महसूल) यांनी उन्नत व प्रगत व्यक्ति / गट वगळून इतर व्यक्तिना उन्नत व प्रगत व्यक्ति / गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) देण्याचे अमान्य केल्यास / अर्ज फेटाळल्यास अर्जदारास त्या निर्णयाविरुद्ध संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे ३० दिवसांच्या मुदतीत अपिल दाखल करता येईल.

५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेब साईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २०१३०३२५१५३९१२९३२२ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(कि. पा. वडते)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव.

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.

मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मा. मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा. अपर मुख्य सचिव, महसूल व वन, मंत्रालय, मुंबई

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई (प्रसिद्धीसाठी)

आयंक्त, समाजकल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

संचालक, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व विभागीय आयुक्त (महसूल).

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल) / सर्व उप जिल्हाधिकारी (महसूल) / सर्व तहसिलदार

सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण / सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण / सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी

महालेखापाल (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता) म.राष्ट्र १/२ मुंबई / नागपूर

मा. सचिव, सा.न्या. यांचे स्वीकृत सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.

सर्व कार्यासन अधिकारी, सा.न्या. व वि. स.विभाग, मंत्रालय, मुंबई / निवड नस्ती / विजाभज -१

परिशिष्ट "अ"

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तिना
आरक्षणाचे फायदे देण्यासाठी त्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यांना
वगळण्याबाबतचे निकष व कार्यपद्धती यांचे एकत्रिकरण व सुसूत्रिकरण.

(शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१ दिनांक : २५ मार्च, २०१३)

वर्गवारी क्रमांक CAT. Sr. No.	वर्गवारीचे वर्णन [DESCRIPTION OF CATEGORY]	ज्यांना आरक्षणातून वगळण्याचे नियम लागू आहेत अशा व्यक्ति [TO WHOM RULE OF EXCLUSION WILL APPLY]	स्पष्टीकरण [EXPLANATION]
I	संविधानिक पदे [CONSTITUTIONAL POSTS]	अशी मुले / मुली ज्यांचे आई / वडील किंवा दोघेही....	
		<p>(a) भारताचे मा.राष्ट्रपती होते किंवा आहेत.</p> <p>(b) भारताचे मा.उपराष्ट्रपती होते किंवा आहेत.</p> <p>(c) मा.सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील मा.न्यायमूर्ती होते किंवा आहेत.</p>	<p>वर्गवारी क्र. I मधील क्रमांक (a) ते (e) मध्ये नमूद केलेल्या सर्व व्यक्तित्वांची मुले / मुली यांना उन्नत / प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) गणले जाईल.</p> <p>सदर वर्गवारीतील व्यक्तिना उत्पन्नाचे निकष लागू होणार नाहीत. म्हणजेच अशा व्यक्तित्वाचे वेतनाद्वारे किंवा इतर मार्गाने होणारे उत्पन्न कितीही असले तरीही ते सेवेत कायरंत असताना किंवा त्यांच्या सेवा निवृत्ती नंतर देखील त्यांच्या मुले / मुली यांना आरक्षणाचे फायदे लागू होणार नाहीत.</p>

		(d)	केंद्रिय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग याचे अध्यक्ष व सदस्य, मृड्यु निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक होते किंवा आहेत.	
		(e)	तसेच वरीलप्रमाणे संविधानिक पदे धारण केलेली होती किंवा धारण केलेल्या आहेत.	

II	सेवाविषयक वर्गवारी [SERVICE CATEGORY]	ज्यांना आरक्षणातून वगळण्याचे नियम लागू आहेत अशा व्यक्ति [TO WHOM RULE OF EXCLUSION WILL APPLY]	
	(A) अखिल भारतीय केंद्रिय सेवा आणि राज्य सेवा (सरळसेवा) यातील गट "अ" / वर्ग-१ चे अधिकारी. [GROUP - A / CLASS I OFFICERS OF THE ALL INDIA CENTRAL AND STATE SERVICES.] (DIRECT RECRUITS)	अशी मुले / मुली ज्यांचे ...	वर्गवारी क्र. II (A) मधील क्रमांक (a) ते (e) मध्ये नमूद केलेल्या सर्व व्यक्तिंची मुले / मुली यांना उन्नत / प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) गणले जाईल. म्हणजेच अशा व्यक्ति सेवेत कार्यरत असताना किंवा सेवा निवृत झाल्यानंतर देखील त्यांच्या मुला/ मुलींना आरक्षणाचे फायदे लागू होणार नाहीत.
		(a) आई-बडील दोन्हीही वर्ग-१ ह्या श्रेणीतील अधिकारी आहेत.	
		(b) आई-बडीलांपैकी एकजण वर्ग-१ ह्या श्रेणीतील अधिकारी आहे.	
		(c) आई-बडील दोन्हीही वर्ग-१ ह्या श्रेणीतील अधिकारी आहेत परंतु त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी असमर्थ ठरविला गेला आहे.	
		(d) आई-बडील यापैकी एकजण वर्ग-१ ह्या श्रेणीतील अधिकारी आहे आणि त्याचा/तीचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेला आहे किंवा त्याला/ तीला स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी त्याला / तीला असमर्थ ठरविले गेले आहे आणि अशी घटना घडण्यापूर्वी त्याने/ तिने संयुक्त राष्ट्र (UN), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), जागतिक बँक (World Bank) या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे कमीत कमी ५ वर्ष काम केलेले आहे.	

		(e)	आई-वडील दोन्हीही वर्ग-१ ह्या श्रेणीतील अधिकारी आहेत व दोन्हीही सेवेत कार्यरत असतांना मृत्यु पावलेले आहेत किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी असमर्थ ठरविले गेले आहेत आणि अशी घटना घडण्यापूर्वी त्यानी संयुक्त राष्ट्र (UN), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), जागतिक बँक (World Bank) या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे कमीत कमी ५ वर्षे काम केलेले आहे.	
		***	तथापि, खाली नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये आरक्षणातून बगळण्याचे निकष लागू होणार नाहीत :-	
		(i)	अशी मुले / मुली ज्यांचे आई-वडील या पैकी एकजण किंवा दोघेही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-१ श्रेणीचा अधिकारी आहे व त्या वर्ग-१ श्रेणीचा अधिकारी असलेल्या एका पालकाचा / दोन्ही पालकांचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यु झाला आहे किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी तो असमर्थ ठरविला गेला आहे.	वर्गवारी क्र. II (A) मधील क्र - (i) (ii) व (iii) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्तिंचे वेतनापासून व शेत जमिनीपासून भिळणारे उत्पन्न बांधून इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त नसेल तर अशा व्यक्तिंची मुले/मुली उज्ज्ञत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोठत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) भिळण्यास पात्र ठरतील.
		(ii)	अशी महिला कि जी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गामध्ये मोडते आणि तिने श्रेणी-अ / वर्ग-१ असलेल्या अधिकाऱ्याबरोबर विवाह केलेला आहे, आणि ती जर स्वतः नोकरीकरीता अर्ज करण्याची शक्यता आहे.	
		(iii)	आई-वडील यापैकी एक किंवा दोघेही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-३ किंवा वर्ग-४ श्रेणीतील कर्मचारी असून ते बयाच्या ४० व्या वर्षी किंवा त्या अगोदर अथवा तदनंतर वर्ग-२ श्रेणीमध्ये अधिकारी झाले असले तरी त्याच्या मुला-मुलींची गणना उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) केली जाणार नाही.	

	(B) केंद्र व राज्य शासन सेवेतील गट "ब" / वर्ग-२ चे अधिकारी (सरकारी भरती) [GROUP - B / CLASS II OFFICERS OF THE ALL INDIA CENTRAL AND STATE SERVICES.] (DIRECT RECRUITS)		अशी मुले / मुली ज्यांचे	
		(a)	आई-वडील दोन्हीही सरकारी नियुक्त वर्ग-२ ह्या श्रेणीतील अधिकारी आहेत.	वर्गवारो क्र. II (B) मधील क्रमांक (a) ते (g) मध्ये नमूद केलेल्या सर्व व्यक्तिंची मुले / मुली यांना आरक्षणातून वगळण्यात आले आहे. म्हणजेच अशा व्यक्ति सेवेत कायरत असताना किंवा सेवा निवृत्त झाल्यानंतर देखील त्याच्या पुनर्मुलीना आरक्षणाचे फायदे लागू होणार नाहीत.
		(b)	आई-वडील या पैकी कोणीही एकजण सरकारी नियुक्त वर्ग-२ श्रेणीतील अधिकारी आहे आणि तो वयाच्या ४० ला वर्षी किंवा त्या अगोदर वर्ग-१ श्रेणीतील अधिकारी झालेला / झालेली आहे.	
		(c)	आई-वडील हे दोघेही सरकारी नियुक्त वर्ग-२ ह्या श्रेणीतील अधिकारी होते. त्यापैकी एकाचा सेवेत कायरत असतांना मृत्यु झालेला आहे किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी असमर्थ ठरविले गेले आहेत आणि इशी घटना घडण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्र (UN), आंतरराष्ट्रीय मंडळी (IMF), जागतिक बँक (World Bank) या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे कमीत कमी ५ वर्षे काम केलेले आहे.	
		(d)	आई-वडील यापैकी वडील हे नरकारी नियुक्त वर्ग-१ श्रेणीतील अधिकारी (सरकारी भरती किंवा वयाच्या ४० व्या वर्षी किंवा त्या अगोदर वर्ग-१ श्रेणीमध्ये पदोन्नत झालेले आहेत.) आणि आई सरकारी नियुक्त वर्ग-२ श्रेणी मधील अधिकारी असून तीचा सेवेत कायरत असताना मृत्यु झालेला आहे., किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी तिला असमर्थ ठरविले गेले आहेत.	

		(e)	आई-वडील यापैकी आई ही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग -१ श्रेणीतील अधिकारी (सरळसेवा भरती किंवा व्याच्या ४० व्या वर्षी किंवा त्या अगोदर वर्ग-१ श्रेणीमध्ये पदोन्नत झालेले आहेत.) आणि वडील हे सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-२ श्रेणी प्रधील अधिकारी असून त्यांचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यु झालेला आहे., किंवा स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी त्यांना असमर्थ ठरविले गेले आहेत	
		(f)	आई-वडील यापैकी केवळ वडील हे सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग -२ श्रेणीतील अधिकारी असून ते जर व्याच्या ४० व्या वर्षी किंवा त्या अगोदर वर्ग-१ श्रेणीमध्ये अधिकारी झालेले आहेत.	
		(g)	आई किंवा वडील यापैकी एकाच्या किंवा दोघांच्याही सेवेच्या स्तराच्या आधारे त्यांचे उत्पन्न जर विहित नियमानुसार उत्तम / प्रगत गटात (क्रिमिलेअर) मोडत असेल तर त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेल्या मृत्युनंतर देखिल त्यांच्या मुला/ मुलीला आरक्षणातून वगळण्यात आले आहे.	
		***	तथापि, खाली नमूद केलेल्या व्यक्तिच्या मुला / मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू होणार नाही:-	
		(i)	आई-वडील हे दोघेही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-२ ह्या श्रेणीतील अधिकारी आहेत व त्यापैकी एकाचा सेवेत कार्यरत असतांना मृत्यु झालेला आहे. किंवा त्यापैकी एकास स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी असमर्थ ठरविले गेले आहे.	वर्गवारी क्र. II (B) प्रधील क्र. (i) (ii) व (iii) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्तिचे बेतनापासून व शेत जमिनीपासून मिळणारे उत्पन्न वगळून इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोवळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त नसेल तर अशा व्यक्तिची मुले/ मुली उत्तम व प्रगत गटासाठ्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे प्रमाणयत्र (Non-CreamyLayer Certificate) मिळण्यास पात्र ठरतील.
		(ii)	आई-वडील हे दोघेही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-२ ह्या श्रेणीतील अधिकारी असून त्या दोघांच्याही सेवेत कार्यरत असतांना मृत्यु झालेला आहे किंवा ते दोघेही स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी असमर्थ ठरविले गेले आहेत आणि अशी घटना घडण्यापूर्वी त्यांच्यापैकी एकाने / दोघांनी संयुक्त राष्ट्र (UN), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), जागरूक बँक (World Bank) या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये कमीत कमी ५ वर्षे काम केलेले आहे.	

		(iii)	<p>आई-वडील यांपैकी एक किंवा दोघेही सरळसेवेद्वारे नियुक्त वर्ग-३ किंवा वर्ग-४ श्रेणीतील कर्मचारी असून ते वयाच्या ४० व्या वर्षी किंवा त्या अगोदर अथवा तदनंतर वर्ग-१ श्रेणीमध्ये अधिकारी झाले असले तरी त्यांच्या मुला-मुलींची गणाना उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) केली जाणार नाही.</p>	
		***	<p>एखाद्या उमेदवाराचे आई / वडील या पैकी एक किंवा दोघेही शासकीय (केंद्र किंवा राज्य शासनातील सेवेत) सेवेत असतील आणि त्यांच्या शासकीय सेवेतील पदांचा दर्जा निश्चित झाला असेल तर सदर उमेदवाराचा उन्नत / प्रगत गट (क्रिमिलेअर) हा त्याच्या स्वतःच्या स्तरानुसार किंवा उत्पन्नानुसार किंवा त्याच्या पतीच्या / पत्नीच्या स्तरानुसार किंवा उत्पन्नानुसार निश्चित न करता त्याचा किंवा तिचा उन्नत / प्रगत गट (क्रिमिलेअर) हा केवळ त्याच्या किंवा तिच्या आई किंवा वडिल / दोघांच्या शासकीय सेवेतील स्तराच्या / दर्जाच्या (<u>ACCORDING TO THE STATUS OF THE PARENT/S IN THE GOVERNMENT SERVICE</u>) आधारे विहित नियमानुसार निश्चित केला जाईल.</p>	<p>म्हणजेच, -</p> <ul style="list-style-type: none"> (1) एखाद्या उमेदवाराच्या (महिला / पुरुष उमेदवार) उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण हे केवळ त्या उमेदवाराच्या आई किंवा वडिल / दोघांच्या शासकीय सेवेतील स्तराच्या / दर्जाच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित केले जाईल. - एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराचा स्वतःचा दर्जा / उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीचा दर्जा / उत्पन्न गृहित धरले जाणार नाही. - एखाद्या विवाहित / अविवाहित महिला उमेदवाराबाबत उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या महिला उमेदवाराचे स्वतःचे किंवा पतीचे किंवा दोघांचेही कोणत्याही मागांने होणारे उत्पन्न किंवा तीचा / तीच्या पतीच्या शासकीय सेवेतील दर्जा (STATUS) गृहित न धरता केवळ तीच्या आई / वडीलाचा किंवा आई आणि वडील या दोघांच्या सेवेतील दर्जा (STATUS) / इतर मागांने होणारे उत्पन्न गृहित धरले जाईल. - एखादा उमेदवार (महिला / पुरुष) जरी स्वतः शासकीय सेवेत कोणत्याही पदवर (वर्ग अ, ब, क अथवा ड) कार्यरत असला तरीही त्याच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण

करतांना त्या उमेदवाराचा स्वतःचा दर्जा / उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीचा दर्जा / उत्पन्न गृहित न धरले जाता केळळ त्याच्या/ तीच्या आई/बडीलाचा किंवा आई आणि बडील या दोघांचा सेवेतील दर्जा /इतर भर्गांने होणारे उत्पन्न गृहित धरले जाईल.

(ii) सदर निर्धारण करतांना उमेदवाराच्या आई / बडील किंवा आई आणि बडील या दोघांचेही शासऱ्याय सेवेतून वेतनाबद्दारे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा शेत जपीनीपासून होणारे उत्पन्न गृहित धरण्यात येणारे नाही.

(iii) सदर निर्धारण करतांना उमेदवाराच्या आई/ बडील किंवा आई आणि बडील या दोघांचेही मार्गील सलग तीन वर्षांचे द्वार मार्गांने होणारे उत्पन्न प्राप्त धरते जाईल. तथापि सदर निर्धारित वर्षांच्या उत्पन्नाचे एकत्रिकरण कुण्ठा त्याची प्रती वर्षांची सरासरी अंतर्घण्यात येणारे नाही.

उक्त व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोठत नसल्याबाबतचे नांव-क्रिमिलेअर प्रमाणपत्र देतांना संर्वाधिल उमेदवाराच्या आई / बडील किंवा आई आणि बडील या दोघांच्याही मार्गील सलग तीन वर्षांचे इतर मार्गांने होणारे उत्पन्न (वेतनापासून होणारे उत्पन्न काढून) ४.५० लाख प्रती वर्षी यांदेदा (प.व. शासनात या संदर्भात डेळोवेळी विहित केलेल्या प्रती वर्षी उत्पन्न मयांदेपेक्षा) कमी असणे आवश्यक आहे.

	(C) सार्वजनिक उपक्रम व तत्सम उपक्रमातील कर्मचारी [EMPLOYEES IN PUBLIC SECTOR UNDERTAKINGS Etc.]	(a)	<p>बरील वर्गवारी क्र. II (A) आणि (B) येथे विषद केलेले निकष हे योग्य त्या केरफारांसह सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा संस्था, विद्यापीठे इत्यादी मधील समकक्ष तथा तुलनायोग्य पदे धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच खाजगी व्यवसायातील समकक्ष तथा तुलनायोग्य पदांना त्या संस्थांमधील समकक्ष तथा तुलनायोग्य पदांच्या प्रलोंबित मुनमुल्यांकनाच्या अधिन राहून लागू होईल.</p> <p>वर्गवारी क्रमांक VI मध्ये नमूद करण्यात आलेले निकष संस्थांमधील संबंधित अधिकाऱ्यांना लागू राहील.</p>	
		(b)	<p>या व्यक्तिअशा संघटना / संस्थामध्ये कार्यरत आहेत की ज्या संघटना / संस्थांमधील पदांने सरकारी सेवांतर्गत घेणाऱ्या पदांच्या तुलनेत मुल्यांकन करण्यात आलेले नाही किंवा त्वांच्या पदांचा शासकीय सेवेतील पदांप्रमाणे दर्जा (STATUS) निश्चित करण्यात आलेला नसेल तर अशा व्यक्तिच्या मुला / मुलीचे उत्तम / प्रगत गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण प्रदील प्रमाणे दर्शात येईल.:-</p>	
			<p>i) अशी मुले / मुली यांचे आई-बडील यांचे वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्तम आणि इतर मार्गाने (इतर मार्गाने म्हणजेच वेतनापासून प्राप्त होणारे उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यांच्या व्यतिरिक्त) होणारे उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यांच्या व्यतिरिक्त) होणारे उत्पन्न यापैकी योगदेही एक प्रकारचे उत्पन्न नर मागिल सलग तीन वर्षांपर्यंत रु.४.५० लाख (*शासनाने नेगोवेळी उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यापैकी योगदेही एक प्रकारचे उत्पन्न नर मागिल सलग तीन वर्षांपर्यंत रु.४.५० लाख इकैके लिहा यापेक्षा जास्त (*शासनाने वेळोवेळी उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यांच्या निकषप्रमाणे) प्रती वर्ष यापेक्षा जास्त असेल अशा आई-बडिलांची मुले / मुली उत्तम व प्रगत गट (क्रिमिलेअर) मध्ये गमनायात येईल.</p> <p>(टिप - इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे वेतनापासून प्राप्त होणारे उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न वगळून होणारे उत्पन्न.)</p>	<p>आई - बडिल यांनी शेत जमिनीपासून होणारे उत्पन्न वगळून जर ताचे वेतनापासून पात नाही तर आई-बडील यांच्या व्यतिरिक्त जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न (वेतनापासून प्राप्त होणारे उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यांच्या व्यतिरिक्त) या प्रकारचे एक किंवा दोन्हीही उत्पन्न स्वतंत्ररित्या मागिल सलग तीन वर्षे रु.४.५० लाख इकैके लिहा यापेक्षा जास्त (*शासनाने वेळोवेळी उत्पन्न व शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न यांच्या निकषप्रमाणे) प्रती वर्ष असेल तर अशा आई-बडिलांच्या मुला / मुलीना उत्तम व प्रगत गटात (क्रिमिलेअर) गमनायात येईल व ते उत्तम व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) घोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) मिळाण्यास पात्र उरणार नाहीत.</p>

उदाहरणार्थ :- शेत जमिनीपासून प्राप्त होणारे उत्पन्न वगळून वेतनापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.४९ लाख प्रती वर्ष इतके किंवा त्यापेक्षा कमी असेल व इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख प्रती वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या उलट (vice-versa) परिस्थिती असेल तर अशा आई-बडिलांच्या मुला / मुलीना उन्नत व प्रगत गटात (क्रिमिलेअर) गणन्यात येईल.

थोडक्यात शेत जमिनी पासून प्राप्त होणारे उत्पन्न वगळून वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न व इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न हे स्वतंत्ररित्या मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा आई-बडिलांच्या मुला / मुलीना उन्नक्षणातून वगळण्याचे तत्व लागू राहील.

वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न व इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न यापैकी कोणत्याही एका मार्गाने होणारे उत्पन्न जर मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा आई-बडिलांच्या मुला-मुलीना उन्नत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये गणले जाईल. किंवा त्या उलट (vice-versa) गरिस्थिती असेल म्हणजेच जर वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न व इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न यापैकी कोणत्याही एका मार्गाने होणारे उत्पन्न जर मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख पेक्षा कमी असेल तर अशा आई-बडिलांच्या मुला / मुलीना उन्नत व प्रगत गटात (क्रिमिलेअर) गणले न जाता ते नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र भिठण्यास पात्र राहील.

ii) अशी मुले / मुली ज्वाच्या आई-वडील यांचे बेतनापासून होणारे उत्पन्न हे मागिल सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा कमी असेल आणि इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे देखील हे मागिल सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा कमी असेल तर त्यांचे बेतनापासून होणारे उत्पन्न आणि इतर मार्गाने होणारे उत्पन्न असे एकत्रित उत्पन्न हे मागिल सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असले तरीही अशा आई-वडिलांच्या मुला / मुलींना उन्नत व प्रगत गट (क्रिमिलेअर) मध्ये गणन्यात येणार नाही.

(तथापि, सदर निकषाच्या आधारे उत्पन्नाचे निर्धारण करताना शेत जग्नीपासून प्राप्त होणारे उत्पन्न गृहित घरले जाणार नाही.)

आई - वडिल यांचे शेत जग्नीपासून होणारे उत्पन्न वगळून जर त्यांचे बेतनापासून होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा कमी असेल व इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे देखील मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा कमी असेल तर त्यांचे बेतनापासून होणारे उत्पन्न आणि इतर मार्गाने होणारे उत्पन्न असे एकत्रित उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने बेळोबेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असले तरीही अशा आई-वडिलांच्या मुला / मुलींना उन्नत व प्रगत गट (क्रिमिलेअर) मध्ये न गणता ते उन्नत व प्रात गटाप्रथ्ये (क्रीमिलेअर) पोडत नसल्याचे प्रमाणापत्र (Non- Creamy Layer Certificate) लिळण्यास पात्र ठरतात.

थोडक्यात उत्पन्नाचे निर्धारण करताना बेतनापासून प्राप्त होणारे उत्पन्न व इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न हे स्वतंत्ररित्या गृहित धरण्यात येहील व त्याचे एकत्रिकरण करण्यात येणार नाही. जर सदर दोन्ही प्रकारच्या उत्पन्नांपैकी एका प्रकारच्या मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा आई-वडीलांच्या मुला-मुलींना उन्नत व प्रगत व्यक्तिगट (क्रिमिलेअर) यामध्ये गणले जाईल. किंवा त्या उलट (vice-versa) परिस्थिती असेल

म्हणजेच जर वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न व
इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न थाएकी
कोणत्याही एका मार्गाने होणारे उत्पन्न
स्वतंत्रित्या जर मागील सलग तीन वर्षे
रु.४.५० लाख पेशा कर्मी असेल तर अशा
आई-वडिलांच्या मुला / मुलीना उभत व प्रगत
गटात (क्रिमिलेअर) गणते न जाता ते नॉन-
क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळण्यास पाच राहतील.

[उत्पन्नार्थ :- शांत जांमनीपासून होणारे
उत्पन्न वगळून वेतनापासून होणारे उत्पन्न हे
मागील सलगा तीन वर्षे रु.४.४९ लाख प्रती वर्ष
इतके किंवा त्यापेक्षा कमी असेल व इतर मार्गाने
होणारे उत्पन्न हे देखील मागील सलगा तीन वर्षे
रु.४.४९ लाख प्रती वर्ष इतके किंवा त्यापेक्षा
कमी असेल आणि असे दोन्ही मार्गांपासून
होणारे म्हणजेच वेतनापासून होणारे उत्पन्न
आणि इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे एकत्रितरित्या
मागील सलगा तीन वर्षे रु.४.५० लाख प्रती वर्ष
किंवा त्यापेक्षा जास्त असले तरी सदर आई-
वडिलांच्या मुला / मुलीना उभत व प्रगत गट
(क्रिमिलेअर) मध्ये न गणता ते उभत व प्रगत
गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे
प्रमाणपत्र (Non-Creamy Layer
Certificate) मिळण्यास पाच राहतील.]

थोडक्यात वेतनापासून होणारे उत्पन्न
आणि इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे स्वतंत्रित्या
गणन्यात येईल. नसल्याचे निर्धारण करतांना
सदर दोन्ही मार्गाने होणाऱ्या उत्पन्नाचे
एकत्रिकरण कराऱ्यात येणार नाही.

(iii) ज्या व्यक्ति अशा संघटना / संस्थांमधील पदांचे सरकारी सेवांतर्गत येणाऱ्या पदांच्या तुलनेत मुल्यांकन करण्यात आलेले नाही किंवा त्यांच्या पदांचा शासकीय सेवेतील पदांप्रमाणे इर्जा (STATUS) निश्चित करण्यात आलेला नसेल तर अशा व्यक्तिच्या मुला / मुलींचे उन्नत / प्रगत गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण हे त्याच्या / तिच्या आई किंवा बडील / दोघांच्याही सदरहू संघटना / संस्थांमधील संबंधित सेवेतून मिळणा-या उत्पन्नाच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित केला जाईल.

(ACCORDING TO THE INCOME FROM SALARY OF THE PARENT/S FROM THE EMPLOYMENT IN PUBLIC SECTOR UNDERTAKINGS, BANKS, INSURANCE ORGANISATIONS, UNIVERSITIES Etc.)

म्हणजेच, -

(i) या वर्गवारीत मोडणा-या एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण हे केवळ त्या उमेदवाराच्या आई किंवा बडील / दोघांच्या संबंधित संघटना / संस्थांमधील सेवेतील वेतनाव्दारे मिळणा-या उत्पन्नाच्या आधारे किंवा इतर मार्गाने प्राप्त होणा-या उत्पन्नाच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित केले जाईल.

- एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराचा स्वतःचा दर्जा / उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीचा दर्जा / उत्पन्न गृहित धरले जाणार नाही.

- एखादा विवाहित / अविवाहित महिला उमेदवाराबाबत उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या महिला उमेदवाराचे स्वतःचे किंवा पतीचे किंवा त्या दोघांचेही कोणत्याही मार्गाने होणारे उत्पन्न किंवा तीचा / तीच्या पतीचा शासकीय सेवेतील दर्जा (STATUS) गृहित न धरता केवळ तीच्या आई / बडीलाचे किंवा किंवा आई आणि बडील या दोघांचे सार्वजनिक उपक्रम अथवा तत्सम उपक्रमातील सेवेत कार्यरत असला तरीही त्याच्या उन्नत / सेवेतील वेतना- व्यारे होणारे उत्पन्न किंवा इतर मार्गाने होणारे उत्पन्न गृहित धरले जाईल.

- एखादा उमेदवार (महिला / पुरुष) जरी सार्वजनिक उपक्रम अथवा तत्सम उपक्रमातील सेवेत कार्यरत असला तरीही त्याच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराचा स्वतःचा दर्जा / उत्पन्न किंवा

त्याच्या पर्ति / पत्नीचा दर्जा / उत्पन्न गृहित न धरले जाता त्याच्या / तीच्या आई / वडीलांचे किंवा आई आणि वडील या दोघांचे सेवेत कार्यरत असताना सेवेतील वेतनाब्दारे होणारे उत्पन्न किंवा इतर मार्गाने होणारे उत्पन्न गृहित धरले जाईल.

(ii) सदर निर्धारण करताना उमेदवाराच्या आई/वडील किंवा आई आणि वडील या दोघांचेही मार्गील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने होणारे प्रती वर्षे उत्पन्न स्वतंत्ररित्या ग्राह्य धरले जाईल. तथापि, सदर तिन्ही वर्षाच्या उत्पन्नाचे एकांत्रिकरण करून त्याची प्रती वर्षाची सरासरी काढण्यात येणार नाही.

- उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याबाबतचे नोंन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देताना संबंधित उमेदवाराच्या आई / वडील किंवा आई आणि वडील या दोघांच्याही मार्गील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने होणारे उत्पन्न (शेत जमीनीपासून होणारे उत्पन्न वगळून) हे रु. ४.५० लाख प्रती वर्षी यापेक्षा (किंवा शासनाने या संदर्भात वेळोवेळी विहित केलेल्या प्रती वर्षी उत्पन्न मर्यादेपेक्षा) कमी असणे आवश्यक आहे.

(iii) सदर निर्धारण करताना त्याच्या आई/वडील किंवा आई आणि वडील या दोघांचेही शेत जमीनीपासून होणारे उत्पन्न गृहित धरण्यात येणार नाही.

iv) तथापि, सदरहू उत्पन्नाच्या निकषांचे निर्धारण करताना शेत जमीनीपासून होणारे उत्पन्न गृहित धरले जाणार नाही.

III	सशस्त्र सेना व निम - लष्करी दल (नागरी पदे धारण केलेल्या व्यक्तीं वगळून) [ARMED FORCES INCLUDING PARA- MILITARY FORCES (PERSONS HOLDING CIVIL POSTS ARE NOT INCLUDED)]	(A)	<p>अशी मुले/ मुली ज्यांचे आई-वडील दोघेही किंवा दोघांपैकी कोणीही एक जर भू-दलातील कर्नल किंवा त्यापेक्षा वरच्या पदावर आणि नौदल, वायुदल आणि निम लष्करी दलामध्ये भू-दलातील कर्नल किंवा वरच्या पदाशी समक्ष पदे धारण करत होते / करत आहेत अशा व्यक्तिच्या मुला/ मुलीना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.</p>	<p>वर्गवारी क्र.III(A)मध्ये नमूद केलेल्या सर्व व्यक्तिंची मुले / मुली यांना आरक्षणातून वगळण्यात आले आहे. म्हणजेच अशा व्यक्ति सेवेत कार्यरत असताना किंवा सेवा निवृत झाल्यानंतर देखील त्याच्या मुला/ मुलीना आरक्षणाचे फायदे लागू होणार नाहीत.</p>
		(B)	<p>तथापि,-</p> <p>(a) जर सशस्त्र सेनेतील अधिकाऱ्यांची पत्ती जी स्वतः सशस्त्र सेनेमध्ये (म्हणजेच विचाराधिन असलेली वर्गवारी क्र. III) असेल तर जेव्हा ती स्वतः कर्नल किंवा समक्ष पदावर पोहोचेल तेव्हाच आरक्षणातून वगळण्याचा निकष लागू होईल.,</p> <p>(b) कर्नल या पदाच्या खाली असलेल्या पदावरील पती आणि पत्तीची पदे यांचे एकत्रिकरण करण्यात येणार नाही.</p> <p>(c) जर सशस्त्र सेनेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची पत्ती नागरी सेवेमध्ये असेल आणि जर ती पत्ती वर नमूद केलेल्या सेवा वर्गवारी क्र.II मध्ये येत नसेल तर सदरहू निकष त्याच्या मुला / मुलीना आरक्षणातून वगळण्याच्या नियमांसंदर्भात विचारात घेतले जाणार नाहीत. तथापि, जर ती पत्ती उपरोक्त सेवा वर्गवारी क्र.II मध्ये येत असेल तर तीला त्या वर्गवारीत नमूद केलेले निकष आणि शर्ती स्वतंत्रपणे लागू होतील.</p> <p>त्याच्या प्रमाणे उलट (vice-versa) परिस्थिती असेल म्हणजेच- जर सशस्त्र सेनेमध्ये असलेल्या अधिकारी महिलेचा पती नागरी सेवेमध्ये असेल आणि जर तो पती वर नमूद केलेल्या सेवा वर्गवारी क्र.II मध्ये येत नसेल तर सदरहू निकष त्याच्या मुला / मुलीना आरक्षणातून वगळण्याच्या नियमांसंदर्भात विचारात घेतले जाणार नाहीत. तथापि, जर तो पती उपरोक्त सेवा वर्गवारी क्र.II मध्ये येत असेल तर त्याला त्या वर्गवारीत नमूद केलेले निकष आणि शर्ती स्वतंत्रपणे लागू होतील.</p>	

IV	व्यावसायिक वर्ग आणि उद्योग व व्यापारात असलेल्या व्यक्ति. [PROFESSIONAL CLASS & THOSE ENGAGED IN TRADE AND INDUSTRY]		<p>आई / बडील किंवा आई अणि बडील या दोघांचेही व्यवसायापासून प्राप्त होणारे उत्पन्न (शेत जमिनीपासून होणारे उत्पन्न वगळून) जर मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असेल किंवा संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असेल तर अशा आई - बडीलांच्या मुला / मुलीना उन्नत व प्रगत गटात (क्रिमिलेअर) गणण्यात येईल व ते उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) मिळण्यास पात्र ररणार नाहीत.</p> <p>थोडक्यात व्यवसायाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न किंवा संपत्तीद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा आई- बडीलांच्या मुला- मुलीना उन्नत व प्रगत व्यक्ति / गट (क्रिमिलेअर) यामध्ये गणले जाईल.</p> <p>किंवा त्या उलट (vice-versa) परिस्थिती असेल म्हणजेच जर वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न व इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न यापैकी कोणत्याही एका मार्गाने होणारे उत्पन्न स्वतंत्ररित्या जर मागील सलग तीन वर्षे रु.४.५० लाख पेक्षा कमी असेल तर अशा आई-बडीलांच्या मुला / मुलीना उन्नत व प्रगत गटात (क्रिमिलेअर) गणले न जाता ते नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळण्यास पात्र राहतील.</p>
-----------	--	--	--

				व्यवसायापासून प्राप्त होणारे उत्पन्न आणि संपत्तीद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न हे स्वतंत्रित्या गणन्यात येईल. उत्पन्नाचे निर्धारण करतांना सदर दोन्ही मार्गाने होणाऱ्या उत्पन्नाचे एकत्रिकरण करण्यात येणार नाही.
(A)	व्यावसायिक वर्गात असलेल्या व्यक्ति [PERSONS ENGAGED IN PROFESSIONS]		अशी मुले/ मुली ज्यांचे आई / वडील अथवा दोघेही डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटेंट, आयकर सल्लागार वित्तीय व व्यवस्थापकीय सल्लागार, दंत शल्यचिकित्सक, अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ, संगणकतज्ज्ञ, चित्रपट कलाकार आणि इतर चित्रपट व्यावसायिक, लेखक, नाटककार, खेळाडू, खेळ-व्यावसायिक, प्रसिद्धी भाष्यमातील व्यावसायिक,आणि इतर या सारखे व्यावसायिक दर्जा प्राप्त केलेले असतील अशा व्यक्तिंच्या मुला - मुलीकरीता वर्गवारी क्र. VI येथे नमुद करण्यात आलेले निकष लागू राहतील.	
(B)	व्यापार, धंदा व उद्योगात असलेल्या व्यक्ति [PERSONS ENGAGED IN TRADE, BUSINESS AND INDUSTRY]		अशी मुले/ मुली ज्यांचे आई / वडील अथवा दोघेही व्यापार, धंदा व उद्योगात असतील अशा व्यक्तिंच्या मुला/ मुलीकरीता वर्गवारी क्र. VI मध्ये नमुद करण्यात आलेले निकष लागू राहतील.	
			स्पष्टीकरण :- i) जर पती एखाद्या व्यवसायामध्ये आहे आणि पत्नी वर्ग -2 ची अधिकारी किंवा त्यापेक्षा कमी वर्गाच्या पदावर कार्यरत आहे, तेका उत्पन्न अथवा मालमत्ता यांचे निकष हे केवळ पतीच्या उत्पन्नावर आधारीत राहतील. (i) या वर्गवारीत मोडणा-या एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण हे केवळ त्या उमेदवाराच्या आई किंवा वडिल/दोघांच्या संबंधित <u>व्यवसाय / व्यापार / धंदा / उद्योग</u> याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित केले जाईल. - एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराचे स्वतःचे व्यवसाय / व्यापार / धंदा / उद्योग याद्वारे मिळणारे उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीचा व्यवसाय / व्यापार / धंदा / उद्योग याद्वारे	

मिळणारे उत्पन्न गृहित धरले जाणार नाही.

- एखाद्या विवाहित / अविवाहित महिला
उमेदवाराबाबत उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर)
निर्धारण करतांना त्या महिला उमेदवाराचे
स्वतःचे किंवा पतीचे किंवा दोघांचेही कोणत्याही
मार्गाने होणारे उत्पन्न किंवा तीच्या / तीच्या
पतीचा शासकीय सेवेतील दर्जा (STATUS)
गृहित न धरता केवळ तीच्या आई / बडीलाचे
किंवा किंवा आई आणि बडील या दोघांचा
व्यवसाय / व्यापार/ धंदा / उद्योग याद्वारे
मिळणारे उत्पन्न / इतर मार्गाने होणारे उत्पन्न
गृहित धरले जाईल.

- एखादा उमेदवाराचा (महिला / पुरुष)
स्वतःचा जरी व्यवसाय / व्यापार/ धंदा / उद्योग
असला तरीही त्याच्या उन्नत / गटाचे
(क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराचे
व्यवसाय / व्यापार/ धंदा / उद्योग असला तरीही
त्याद्वारे मिळणारे उत्पन्न किंवा त्याच्या पति /
पत्नीचे व्यवसाय / व्यापार/ धंदा / उद्योग
असला तरीही त्याद्वारे मिळणारे उत्पन्न गृहित न
धरले जाता त्याच्या/ तीच्या आई/ बडीलाचे
किंवा आई आणि बडील या दोघांचे व्यवसाय /
व्यापार/ धंदा / उद्योग असला तरीही त्याद्वारे
मिळणारे उत्पन्न / इतर मार्गाने होणारे उत्पन्न
गृहित धरले जाईल.

(ii) सदर निर्धारण करतांना उमेदवाराच्या
आई/ बडील किंवा आई आणि बडील या
दोघांचेही मार्गील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने
होणारे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. तथापि, सदर
तिन्ही वर्षांच्या उत्पन्नाचे एकत्रिकरण करून त्याची
प्रती वर्षांची सरासरी काळण्यात येणार नाही.

				<p>- उत्रत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याबाबतचे नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र देतांना संबंधित उमेदवाराच्या आई / बडील किंवा आई आणि बडील या दोघांचेही मार्गील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने होणारे उत्पन्न (शेत जपीनीपासून होणारे उत्पन्न वगळून) हे मार्गील सलग तीन वर्षांचे रु. ४.५० लाख प्रती वर्षी यापेक्षा (किंवा शासनाने या संदर्भात वेळोवेळी विहित केलेल्या प्रती वर्षी उत्पन्न मर्यादेपेक्षा) कमी असणे आवश्यक आहे.</p> <p>(iii) सदर निधारण करतांना संबंधित उमेदवाराच्या आई/ बडील किंवा आई आणि बडील या दोघांचेही शेत जपीनीपासून होणारे उत्पन्न गृहित धरण्यात येणार नाही.</p>
				<p>ii) जर पत्नी एखाद्या व्यवसायामध्ये आहे आणि पती वर्ग -2 चे अधिकारी किंवा त्यापेक्षा कमी वर्गाच्या पदावर कार्यरत आहे, तेहा उत्पन्न अद्यवा मालमत्ता यांचे निकष हे केवळ पत्नीच्या उत्पन्नावर आधारीत राहतील आणि सदर निकष ठरवितांना पतीचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.</p>

V	मालभत्ताधारक [PROPERTY OWNERS]			
(A)	शेत जर्मीन क्षेत्र [AGRICULTURE HOLDINGS]	<p>ज्या व्यक्ति एका कुटुंबातील (वडील, आई आणि अज्ञान मुले/मुली) असून ते पुढे नमूद केल्याप्रमाणे मालमत्ता धारण करत आहेत अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.</p> <p>:-</p>	<p>(i) या वर्गवारीत मोळणा-या एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण हे केवळ त्या उमेदवाराच्या आई / वडील किंवा आई आणि वडील या दोघांच्या संबंधित मालमत्तेतून मिळणा-या उत्पन्नाच्या आधारे विहित नियमानुसार निश्चित केले जाईल.</p> <p>- एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराच्या स्वतःच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीच्या स्वतःच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न गृहित धरले जाणार नाही.</p> <p>- एखाद्या विवाहित / अविवाहित महिला उमेदवाराबाबत उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या महिला उमेदवाराचे स्थितीचे किंवा घटीचे किंवा दोघांचेही कोणत्याही मार्गानंते होणारे उत्पन्न किंवा तीचा / तीच्या पतीचा शासकीय सेवेतील दर्जा (STATUS) गृहित न धरता केवळ तीच्या आई/ वडीलाचे किंवा किंवा आई आणि वडील या दोघांचे त्याच्या स्वतःच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न / इतर मार्गानंते होणारे उत्पन्न गृहित धरले जाईल.</p> <p>- एखादा उमेदवार (महिला / पुरुष) जरी स्वतःच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न मिळवित असला तरीही त्याच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराच्या स्वतःच्या मालमत्तेतून मिळणारे</p>	

उत्पन्न किंवा त्याच्या पति / पत्नीच्या स्वतःच्या
मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न गृहित न धरले
जाता केवळ त्याच्या/ तीच्या आई/ वडीलांच्या
किंवा आई आणि वडील या दोघांचे स्वतःच्या
मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न गृहित धरले जाईल.

(ii) सदर निर्धारण करतांना उमेदवाराच्या
आई / वडील किंवा आई आणि वडील या
दोघांचेही मागील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने
होणारे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. तथापि, सदर
तिन्ही वर्षाच्या उत्पन्नाचे एकत्रिकरण करून
त्याची प्रती वर्षाची सरासरी काढण्यात येणार
नाही.

उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रियिलेअर)
मोडत नसल्याबाबतचे नॉन-क्रियिलेअर
प्रमाणपत्र देतांना संबंधित उमेदवाराच्या आई /
वडील किंवा आई आणि वडील या दोघांचेही
मागील सलग तीन वर्षांचे इतर मार्गाने होणारे
मागील सलग तीन वर्षांचे उत्पन्न (शेत
जमीनीपासून होणारे उत्पन्न वगळून) हे रु.
४.५० लाख प्रती वर्षी यापेक्षा (किंवा शासनाने
या संदर्भात वेळोवेळी विहित केलेल्या प्रती वर्षी
उत्पन्न मर्यादेपेक्षा) कमी असणे आवश्यक आहे.

(iii) या वारावारी क्र V मध्ये नमुद केलेल्या
नियमाच्या अनुषंगाने सदर उत्पन्नाचे निर्धारण
करतांना संबंधित उमेदवाराच्या आई/वडील
किंवा आई आणि वडील या दोघांचेही शेत
जमीनीपासून होणाऱ्या उत्पन्नाबाबतचे विहित
केलेले निकष लागू होतील.

		(a)	कमाल शेती धारणा संदर्भातील अधिनियमातील बागायत क्षेत्रधारणेच्या पात्र मर्यादेच्या ८५ टक्के इतके किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या व्यक्तिं.	
		(b)	पुढील प्रमाणे बागायती आणि जिरायती अशा दोन्ही प्रकारची शेती धारण करणारी व्यक्तिं असेल तर -	
			<p>i) जर बागायती शेतीचे क्षेत्र (समभाजकाच्या (Denominator) अंतर्गत एकाच प्रकारची शेती एकत्रित आणली असेल तर) कमाल शेती धारणा संदर्भातील अधिनियमातील बागायत क्षेत्रधारणेच्या पात्र मर्यादेच्या ४० टक्के इतके किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र (सदर बागायती क्षेत्राची गणना करतांना जिरायती क्षेत्र वगळण्यात यावे) असेल तर अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.</p> <p>जर सदरहू क्षेत्रास कमाल शेती धारणा संदर्भातील अधिनियमातील बागायत क्षेत्रधारणेच्या पात्र मर्यादेच्या ४० टक्के पेक्षा कमी नसल्याबाबतची पुर्व अट लागू होत असेल तर केवळ जिरायती शेतीचे क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. प्रचलित असलेल्या रुपांतरण सुत्र नियमाच्या आधारे जिरायती शेतीचे क्षेत्र हे बागायती शेती क्षेत्रामध्ये रुपांतरीत करण्यात येईल.</p> <p>अशा प्रकारे जिरायती शेती क्षेत्राचे बागायती शेती क्षेत्रामध्ये गणना करण्यात आलेले क्षेत्र हे प्रत्यक्ष असलेल्या बागायती शेती क्षेत्रामध्ये मिळविण्यात येईल आणि जर अशा प्रकारच्या एकत्रिकरणानंतर जर बागायती शेती क्षेत्राच्या स्वरूपात संपूर्ण शेती क्षेत्र हे कमाल शेती धारणा संदर्भातील अधिनियमातील बागायत क्षेत्रधारणेच्या पात्र मर्यादेच्या ४० टक्के इतके किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.</p>	
		ii)	ज्या व्यक्तिच्या कुटुंबाचे शेती धारणाक्षेत्र हे संपूर्णपणे जिरायती शेती स्वरूपाचे असेल तर अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू होणार नाही.	
		(c)	ज्या व्यक्तिच्या धारण केलेल्या क्षेत्रात विहिर बागायत क्षेत्र आहे. त्या व्यक्तिबाबत असे विहिर बागायत क्षेत्र बागायत न धरता जिरायत धरले जाईल. कारण सर्व साधारणत: विहिरी मधून मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होत नाही. म्हणून त्यांना उन्नत आणि प्रगत व्यक्ति/ गट गणले जाणार नाही.	

	(B) फळ- बागायती क्षेत्र [PLANTATIONS]	(a)	कॉफी, चहा, रबर इत्यादी यांना - वर्गवारी क्र. VI मध्ये नमुद करण्यात आलेले निकष लागू राहतील.	
		(b)	आंबा, लिंबू वर्गीय व सफरचंदाचे बागायती क्षेत्र इत्यादी - हे शेत जमीन क्षेत्रामध्ये ग्राह्य धरण्यात येऊन त्यांना याच वर्गवारी क्र. V (A) मधील निकष लागू राहतील.	
	(C) रिकामी जागा किंवा नागरी भागातील इमारती किंवा नागरी भागाता जोडून असलेल्या गावातील इमारती धारक. [VACANT LAND AND / OR BUILDINGS IN URBAN AREAS OR URBAN AGGLOMERATIONS]		अशा व्यक्तिना वर्गवारी क्र. VI मध्ये नमुद करण्यात आलेले निकष लागू राहतील. <u>(स्पष्टीकरण :-</u> संबंधित इमारत ही रहिवास, औद्यागिक किंवा व्यापार कारणास्तव आणि अशा दोन किंवा दोनपेक्षा अधिक कारणास्तव वापरण्यात आली असेल तर अशा व्यक्तिना वर्गवारी क्र. VI मध्ये नमुद करण्यात आलेले निकष लागू राहतील.)	

	उत्पन्न / मालमत्तेचे निकष [INCOME / WEALTH TEST]	(a) अशी मुले/ मुली ज्यांच्या आई / वडील किंवा दोघांचेही मागिल सलग तीन वर्षांचे ढोबळ वार्षिक उत्पन्न (शेत जमीनीपासून होणारे उत्पन्न वगळून) हे रु. ४.५० लाख प्रती वर्षी यापेक्षा (किंवा शासनाने या संदर्भात वेळोवेळी विहित केलेल्या प्रती वर्षी उत्पन्न मर्यादेपेक्षा) जास्त आहे किंवा सदर व्यक्तिकडे मालमत्ता कर अधिनियमानुसार मागिल सलग ३ वर्षांमध्ये मालमत्ता करातील विहित सुटीच्या मर्यादेपेक्षा जास्त मालमत्ता असेल अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.	
		(b) वर्गवारी क्र. I, II, III आणि V (A) मध्ये नमूद केलेल्या ज्यां व्यक्तिना आरक्षणाच्या लाभापासून वगळण्यात आलेले नाही परंतु ज्यांचे इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे उपरोक्त वर्गवारी क्र. VI (A) मध्ये नमूद केलेल्या उत्पन्न / मालमत्ता निकषामध्ये मोडते अशा व्यक्तिच्या मुला/ मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहील.	
		<u>स्पष्टीकरण :-</u>	
		i) वर्गवारी क्र. VI मध्ये नमूद केलेल्या उत्पन्न / मालमत्तेच्या निकषांच्या (Income / Wealth Test) आधारे एखाद्या उमेदवाराच्या उन्नत / गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना त्या उमेदवाराच्या आई / वडील किंवा दोघांचेही वेतनाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न आणि शेत जमीनीद्वारे प्राप्त होणारे उत्पन्न गृहित धरले जाणार नाही.	<p>या खंडाचा (Clause) अर्थ असा की, :-</p> <p>(a) जर एखाद्या उमेदवाराच्या आई / वडील किंवा दोघांचेही वेतनापासून होणारे उत्पन्न हे मागील सलग तीन वर्षांमध्ये रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असले आणि</p> <p>(b) शेत जमीनीपासून होणारे उत्पन्न हे देखील मागील सलग तीन वर्षांमध्ये रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष या पेक्षा जास्त असले, परंतु,</p> <p>(c) त्यांचे इतर मार्गाने होणारे उत्पन्न हे मागिल सलग तीन वर्षांमध्ये रु.४.५० लाख (*शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या उत्पन्न</p>

				<p>मर्यादेच्या निकषाप्रमाणे) प्रती वर्ष वा पेक्षा कमी असेल, आणि</p> <p>(d) मालमत्ता कर अधिनियमानुसार त्या उमेदवाराच्या आई-वडीलांची मालमत्ता ही मागील सलग तीन वर्षांमध्ये मालमत्ता करतील विहित सुटीच्या मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर - उत्पन्न / मालपत्तेच्या निकषांच्या (Income / Wealth Test) आधारे उन्नत व प्रगत गटाचे (क्रिमिलेअर) निर्धारण करतांना सदर उमेदवारास उन्नत व प्रगत गट (क्रिमिलेअर) मध्ये गणल्या जाणार नाही.</p> <p>म्हणजेच, अशा व्यक्तींची मुले/ मुली उन्नत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) मिळण्यास पात्र ठरतील.</p>
			<p>ii) रुपयावर आधारीत उत्पन्नाचे निकष ठरवितांना प्रत्येक ३ वर्षांमध्ये रुपयाच्या मुल्यामध्ये होणारे बदल गृहित धरण्यात येतील. तथापि, परिस्थितीनुसार सदर ३ वर्षांच्या कालाखर्यादेमध्ये यथायोग्य बदल करण्यात येईल.</p>	

VII	ग्रामिण बलुतेदार [RURAL BALUTEDARS]	अशी मुले/ मुली ज्यांचे आई / बडील किंवा दोधेही ग्रामस्तरावरील बलुतेदार असतील तर त्यांना वंशापरंपरात उद्योग किंवा धंदा / व्यवसाय करणारी व्यक्ति समजण्यात येऊन अशा व्यक्तिच्या मुला / मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहणार नाही.	अशा व्यक्तिची मुले/ मुली उन्हत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) मिळण्यास पात्र ठरतील.
VIII	हौशी आणि धंदेवाईक खेळाडू [AMATEUR AND PROFESSIONAL SPORTS PERSONS]	अशी मुले/ मुली ज्यांचे आई / बडील किंवा दोधेही विहीत नियमानुसार हौशी खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील धंदेवाईक खेळाडू म्हणून गणल्या गेले असतील तर अशा व्यक्तिच्या मुला / मुलींना आरक्षणातून वगळण्याचा नियम लागू राहणार नाही.	अशा व्यक्तिची मुले/ मुली उन्हत व प्रगत गटामध्ये (क्रिमिलेअर) मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) मिळण्यास पात्र ठरतील.

** स्पष्टीकरण :-

१. उपरोक्त परिशिष्टामध्ये नमुद करण्यात आलेले "स्थायी स्वरूपात काम करण्यासाठी तो असमर्थ ठरविला गेला आहे., " (Permanent Incapacitation) याचा अर्थ - "एखाद्या अधिकाऱ्याला सेवेतून बाहेर जावे लागणे " असा धरण्यात यावा.
२. उपरोक्त भराठी अनुवादाच्या / स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने काही अडचणी वा शंका असतील तर केंद्र शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या पुढील कार्यालयीन ज्ञापनातील तरतुदीनुसार खात्री करून घ्यावी.
- (i) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस ॲण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/१३ -इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३.
 - (ii) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस ॲण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०३३/४/१७ इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक २५ जुलै, २००३.
 - (iii) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस ॲण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०३३/५/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४.
 - (iv) केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिव्हन्सेस ॲण्ड पेन्शन्स (डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल ॲण्ड ट्रेनिंग) कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४.

(अर्जासोबत जोडावयाच्या शपथपत्राचा नमुना)
परिशिष्ट "ब"

**महाराष्ट्र राज्य शासनाच्या विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागासवर्ग / विशेष मागासप्रवर्गातील
 अर्जदाराने आरक्षणाचा फायदा मिळण्याकरीता उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत
नसल्याबाबत सादर करावयाचे शपथपत्र**

मी, श्री/श्रीमती/ कुमार /कुमारी ----- श्री----- यांचा
 मुलगा / यांची मुलगी * वय----- वर्ष, व्यवसाय -----,
 मु-----, गाव/ शहर -----, तहसील -----, जिल्हा -----, राज्य ----- येथील रहिवासी
 असून याद्वारे दृढपुर्वक कथन करतो की, मी----- या जातीचा / जमातीचा असून ही जात /
 जमात केंद्र शासन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, पब्लिक ग्रिकन्सेस अँण्ड पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँण्ड (ट्रॅनिंग)
 कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/९३ -इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये सुधारीत
 केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification)
 नुसार / शासन निर्णयानुसार शासन सेवेतील आरक्षणाच्या फायद्याकरीता इतर मागासवर्ग प्रवर्गात गणल्या जाते. सदर जात /
 जमात राज्य शासनाने विहित केलेल्या मागासवर्गीयांच्या यादीमधील ----- या प्रवर्गात मोडते.

मी दृढपुर्वक असेही कथन करतो / करते की, केंद्र शासनाच्या क्रमांक - ३६०१२/२२/९३ -इएसटीटी (एस.सी.टी.)
 दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ च्या कार्यालयीन ज्ञापनासोबतच्या परिशिष्टातील स्तंभ क्र-३ मध्ये नमुद केलेल्या व कार्यालयीन
 ज्ञापन क्रमांक - ३६०३३/५/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४, कार्यालयीन ज्ञापन क्रमांक -
 ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसेच केंद्र
 शासनाने आणि राज्य शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार / शासन
 निर्णयानुसार आरक्षणाच्या फायद्याकरीता मी विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागासवर्ग / विशेष
 मागासप्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यामध्ये मी मोडत नाही.

मी दृढपुर्वक असेही कथन करतो / करते की, माझ्या आई किंवा वडीलांचा किंवा आई आणि वडील या दोघांचाही
 दर्जा / उत्पन्न हे ३१ मार्च २०----- रोजी संपणाऱ्या आर्थिकवर्ष अखेरीस वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शर्तीनुसार
 इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यांच्याकरीता असलेल्या मर्यादेमध्ये मोडते.

उमेदवाराचे नांव व स्वाक्षरी

स्थळ -

दिनांक -

(उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी न केलेले शपथपत्र / खुलासा रद्दबातल ठरविण्यात येईल.)

(सचिना:- सदरहू आरक्षणाचा फायदा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून तो उमेदवाराने जात प्रमाणपत्र / उन्नत व प्रगत गट /
 व्यक्तियांमध्ये मोडत नसल्यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या पडताळणीसंदर्भात विहीत केलेल्या
 कार्यपद्धतीच्या अधिन राहिल. जर उमेदवाराने इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडत असल्याबाबत किंवा उन्नत व प्रगत गट /
 व्यक्तियांमध्ये मोडत नसल्यासंदर्भात संबंधित अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पुरावे पडताळणीअंति खोटे अथवा
 बनावट आढळल्यास कोणतीही पुरवे सुचना किंवा कोणतीही कारणिमिमांसा न देता त्या उमेदवारास देण्यात आलेला आरक्षण
 विषयक फायदा कायमस्वरूपी रद्दबातल ठरविण्यात येईल. तसेच सदर प्रकरणी संबंधित उमेदवारास जबाबदार धरण्यात
 येऊन खोटे अथवा बनावट कागदपत्रे / पुरावे दाखल केल्याबदल त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायद्यानुसार विहीत
 केलेली कारवाई करण्यात येईल.)

(अर्जासोबत जोडावयाच्या शपथपत्राचा नमुना)
परिशिष्ट "क"

केंद्र शासनाच्या इतर मागास प्रवर्गात मोडणाऱ्या अर्जदाराने आरक्षणाचा फायदा मिळण्याकरीता उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबत सादर करावयाचे शपथपत्र

मी, श्री/श्रीमती/ कुमार /कुमारी ----- श्री----- यांचा
 मुलगा / यांची मुलगी * वय----- वर्षे, व्यवसाय -----,
 मु-----, गाव/ शहर -----, तहसील -----, जिल्हा-----, राज्य ----- येथील रहिवासी
 असून याद्वारे दृढपुर्वक कथन करतो की, मी----- या जातीचा / जमातीचा असून ही जात /
 जमात केंद्र शासन, पिनिस्ट्री ऑफ पसौनेल, पब्लिक ग्रिफ्हन्सेस ॲण्ड पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पसौनेल ॲण्ड ट्रेनिंग)
 कडील कार्यालयीन ज्ञापन क्रमांक - ३६०१२/२२/१३ -इएसटीटी (एस.सी.टी.) दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ अन्वये सुधारीत
 केल्याप्रमाणे तसेच केंद्र शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचने (Notification) नुसार शासन सेवेतील
 आरक्षणाच्या फायद्याकरीता इतर मागासवर्ग प्रवर्गात गणल्या जाते.

मी दृढपुर्वक असेही कथन करतो / करते की, केंद्र शासनाच्या क्रमांक - ३६०१२/२२/१३ -इएसटीटी (एस.सी.टी.)
 दिनांक ८ सप्टेंबर, १९९३ च्या कार्यालयीन ज्ञापनासोबतच्या परिशिष्टातील स्तंभ क्र-३ मध्ये नमुद केलेल्या व कार्यालयीन
 ज्ञापन क्रमांक - ३६०३३/५/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००४, कार्यालयीन ज्ञापन क्रमांक -
 ३६०३३/३/२००४ -इएसटीटी (आर.ई.एस.) दिनांक १४ ऑक्टोबर, २००८ अन्वये सुधारीत केल्याप्रमाणे तसेच केंद्र
 शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या अद्यायावत परिपत्रक / सूचनेनुसार (Notification) शासन सेवेतील
 आरक्षणाच्या फायद्याकरीता मी इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यामध्ये मी मोडत नाही.

मी दृढपुर्वक असेही कथन करतो / करते की, माझ्या आई किंवा वडीलांच्या किंवा आई आणि वडील या दोघांचाही
 दर्जा / उत्पन्न हे ३१ मार्च २०----- रोजी संपणाऱ्या आर्थिकवर्ष अखेरीस वेळोवेळी विहीत केलेल्या अटी व शार्टीनुसार
 इतर मागासवर्ग प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ति/ गट (क्रिमिलेअर) यांच्याकरीता असलेल्या भर्यादेमध्ये मोडते.

उमेदवाराचे नांव व स्वाक्षरी

स्थळ -

दिनांक -

उमेदवाराने स्वतः स्वाक्षरी न केलेले शपथपत्र / खुलासा रद्दबातल ठरविण्यात येईल.

(सूचना:- सदरहू आरक्षणाचा फायदा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून तो उमेदवाराने जात प्रमाणपत्र / उन्नत व प्रगत गट /
 व्यक्ति यामध्ये मोडत नसल्यासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या पडताळणीसंदर्भात विहीत केलेल्या
 कार्यपद्धतीच्या अधिन राहिल. जर उमेदवाराने इतर मागासवर्ग प्रवर्गात मोडत असल्याबाबत किंवा उन्नत व प्रगत गट /
 व्यक्ति यामध्ये मोडत नसल्यासंदर्भात संबंधित अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पुरावे पडताळणीअंति खोटे अथवा
 बनावट आढळल्यास कोणतीही पुर्व सुचना किंवा कोणतीही कारणमिमांसा न देता त्या उमेदवारास देण्यात आलेला आरक्षण
 विषयक फायदा कायमस्वरूपी रद्दबातल ठरविण्यात येईल. तसेच सदर प्रकरणी संबंधित उमेदवारास जबाबदार धरण्यात
 येऊन खोटे अथवा बनावट कागदपत्रे / पुरावे दाखल केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायद्यानुसार विहीत
 केलेली कारवाई करण्यात येईल.)